

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०२१

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

विदर्भातील खाजगी शिकवणी वर्गामुळे महाविद्यालयांना आर्थिक तोटा होत असल्याबाबत

(१) ९८ (०६-०४-२०२०). श्री.विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.हिरामण खोसकर (इगतपूरी), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्रीमती सुलभा खोडके (अमरावती) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विदर्भ विभागात खाजगी शिकवणी वर्गामुळे महाविद्यालयांवर विपरित परिणाम होवून आर्थिक नुकसान होत असल्याने शैक्षणिक स्तर घसरत असल्याचे दिनांक २९ डिसेंबर रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भंडारा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ४८ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनात विदर्भातील उच्च शिक्षणातील परिस्थितीबद्दलचा प्रस्ताव पारित करण्यात आला त्या अनुषंगाने महाविद्यालयांने हे गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार, रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे, परंतू राज्यातील परिस्थिती चिंताजनक असून महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्यावर कौशल्याधारित शिक्षण न मिळाल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उदय सामंत (०५-०२-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे सत्र २०१९-२०२० ते २०२३-२०२४ या कालावधीकरिता तयार करण्यात आलेल्या बृहत आराखड्यात New Innovative Skill base courses ची तरतूद केली असून सदर अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत विद्यापीठाद्वारे प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अर्जुनी/मोरगांव सिरेगांव परिसरात अवैध डांबर प्रकल्प उभारल्याबाबत

(२) १३९ (०५-०४-२०२०). श्री.मनोहर चंद्रिकापूरे (अर्जुनी-मोरगांव) : सन्माननीय पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अर्जुनी/मोरगांव, सिरेगांव बांध (जि.गोंदिया) या तलावाजवळ हॉट मिक्स डांबर प्रकल्प अवैधरित्या उभारल्याचे माहे मे, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करण्यात आली असून सदर परिसरात विदेशी पक्षाचे वास्तव्य असल्याने वन विभागाची परवानगी घेणे देखील आवश्यक असताना केवळ स्थानीक पंचायत समिती, नगर पंचायत, जिल्हा परिषद यांच्या कडून परवानगी घेण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. आदित्य ठाकरे (१८-०२-२०२१) : (१) हे खरे नाही.

मप्रनि मंडळाने मे अंकित फतेहसिंग चव्हाण, गट नं.१६ गंगाझारी ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया या ठिकाणी हॉट मिक्स प्लान्ट उभारणी करीता दि. १४.०२.२०१९ रोजी कारखाना उभारणी करण्याचे संमतीपत्र देण्यात आले होते.

(२) उद्योग उभारणी करण्याचे आवश्यक असलेले कागदपत्रे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दाखल केल्याने सदर हॉट मिक्स प्लान्ट उद्योगाला कारखाना उभारणीचे संमतीपत्र देण्यात आले होते. तसेच दि. १३.०२.२०२० रोजी करण्यात आलेल्या प्रत्यक्ष मौका पाहणी अहवालानुसार सदर परिसरात वृक्ष तोडण्याची बाब दिसून आलेली नाही. केंद्र शासनाच्या Eco Sensitive Zone च्या अधिसूचना दि. २५.०२.२०१६ नुसार अर्जुनी मोरगांव तालुक्यातील २७ गांव Eco Sensitive Zone मध्ये नमुद आहेत त्यात गंगाझारी गावाचा समावेश दिसून येत नाही.

(३) सद्यस्थितीत सदर ठिकाणी सध्या हॉट मिक्स प्लान्ट अस्थित्वात नाही. उद्योजकाने प्लान्ट व मशिनरी गट नं. १६, गंगाझारी ता. अर्जुनी मोरगाव. जि. गोंदिया येथून इतर ठिकाणी स्थलांतरीत केले असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून येते

(४) प्रश्न उध्दवत नाही.

राज्यातील दुष्काळग्रस्त व पूरबधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क माफ करण्याबाबत

(३) ५४६ (०७-०४-२०२०). श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.संतोष बांगर (कळमनुरी), श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मराठवाडा व विदर्भातील नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ तथा गोंडवाणा विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ मध्ये शिकत असलेल्या ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबधित शेतक-यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व परिक्षा शुल्क माफ करून ते परत करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधिंनी

मा.मुख्यमंत्री तसेच संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरुंना दिनांक ९ जानेवारी, २०२० रोजी निवेदन देऊन मागणी केली आहे हे खरे आहे काय,

(२) तसेच राज्यात माहे ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१९ मध्ये "क्यार" व "महा" चक्रिवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पाल्यांचे परिक्षा शुल्क माफ करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक २१ जानेवारी २०२० रोजी परिपत्रकाव्दारे नुकसान झालेल्या तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पाल्यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये कला संचालनालयाच्या आखत्यारितील अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षातील परिक्षा शुल्क माफ केले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त निवेदनच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उदय सामंत (२४-०२-२०२१) : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी यासंदर्भात एक समिती गठीत केली असून सदर समितीने विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या पाल्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यासंदर्भात शुल्क माफीचे निकष ठरविले व त्या निकषांच्या आधारे मुंबई विद्यापीठाशी संबंधित महाविद्यालये/ परिसंस्था व विद्यापीठाचे विभाग यांना परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत दि.१९.११.२०१९ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी लागू करण्यात आल्याबाबत

(४) ८४८ (२१-०१-२०२१). श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.दिलीप लांडे (चांदिवली), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.प्रकाश फातर्पकर (चेंबूर), श्री.महेंद्र दळवी (अलिबाग), श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), श्री.चंद्रकांत (भाऊ) निंबाजी पाटील (मुक्ताईनगर), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.संजय गायकवाड (बुलढाणा), श्री.सदा सरवणकर (माहिम) : सन्माननीय पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्रात माहे जुलै, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली व त्याची जबाबदारी महानगरपालिकांवर टाकण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्यांकडून अद्यापपर्यंत किती रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला आहे,

(३) असल्यास, अविघटनशील प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करणा-यांविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे व तदनुसार शासनाने अद्यापपर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

श्री. आदित्य ठाकरे (०१-०२-२०२१) : (१) हे खरे आहे.

(२) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने दुकानांवर/आस्थापनांवर केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये दिनांक ३१ जानेवारी, २०२० पर्यंत एकूण १३,३९६ दुकान/आस्थापनांकडून एकूण रु.६.५२ कोटी एवढा दंड गोळा करण्यात आला आहे.

(३) दोषी आढळेल्या एकूण ४०४ कारखान्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादनबंदचे आदेश दिलेले आहेत, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत वेळोवेळी अवैध प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांची पाहणी करण्यात येत आहे व दोषींवर योग्य कार्यवाही करण्यात येत आहे.

परभणी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून प्राप्त पाण्याचे नमुने दुषित आढळल्याबाबत

(५) ८९८ (०५-०४-२०२०). श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर (जिंतूर) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून जिल्हा प्रयोगशाळेकडे माहे ऑक्टोबर, २०१९ मध्ये अणुजीव तापसणीसाठी प्राप्त झालेल्या ९१५ पाणी नमुन्यांपैकी १२७ गावांतील १३५ पाणी नमुने दुषित आढळले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिंतूर व सेलु तालुक्यांतील सर्वाधिक ५५ गावांचा समावेश यात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गुलाबराव पाटील (०२-०२-२०२१) : (१) व (२) हे खरे आहे.

ऑक्टोबर २०१९ मध्ये परभणी जिल्ह्यात अनुजीव तपासणीत प्राप्त ९१५ पाणी नमुन्यांपैकी १२७ गावांतील १३५ पाणी नमुने दुषित आढळले यामध्ये जिंतूर व सेलु तालुक्यातील ५५ गावांचा समावेश आहे.

(३) दुषित पाणी नमुने आढळलेल्या गावांतील स्रोतांतील पाण्याचे शुध्दीकरण करण्यात आले आहे. पाण्याची गुणवत्ता खातरजमा करण्यासाठी पाण्याचे नमुने फेरतपासणीसाठी पाठविले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या नियमबाहय

वैयक्तिक मान्यतांच्या चौकशीबाबत

(६) १७५५ (०८-०४-२०२०). श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या नियमबाहय वैयक्तिक मान्यतांच्या १०० प्रकरणाची विशेष चौकशी पूर्ण झाली असल्याचे दिनांक.१२ नोव्हेंबर, २०१९ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत दोषी आढळून आलेल्या शैक्षणिक संस्था व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासोबतच उर्वरित ६१० प्रकरणांची चौकशी कधीपर्यंत पूर्ण होणार आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (०३-०२-२०२१) :(१) हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

एसटी महामंडळाचा अर्थसंकल्प राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत

(७) १९१२ (०८-०४-२०२०). डॉ.तानाजी सावंत (परांडा), श्री.अभिमन्यु पवार (औसा), श्री.अनिल बाबर (खानापूर), श्री.सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील एसटी महामंडळाला राज्य शासनाचा एक विभाग म्हणून दर्जा द्यावा व रेल्वे प्रमाणे एसटी व राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये विलीनीकरण करण्याकरीता महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेने दिनांक १५ जानेवारी २०२० रोजी वा त्यासुमारास निवेदन दिलेले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनात केलेल्या मागणीबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

अॅड. अनिल परब (२२-०२-२०२१) :

(१) अशा स्वरूपाची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली आहे. परंतु, महाराष्ट्र राज्य एस.टी. कर्मचारी संघटना असे नाव असलेल्या संघटनेचे निवेदन राज्य परिवहन महामंडळास अप्राप्त आहे.

(२) सद्यस्थितीत अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकांना मानधन देण्याबाबत

(८) २१०८ (०६-०४-२०२०). अॅड.आशिष जयस्वाल (रामटेक) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करणा-या प्राध्यापकांना वर्षभरापासून मानधन देण्यात आले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्राध्यापकांचे मानधन हे थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असूनही वर्षभरापासून मानधन न देण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उदय सामंत (०५-०२-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) प्राध्यापकांना मानधन देण्याबाबतची कार्यवाही गोपनीयतेच्या दृष्टीने संबंधित परीक्षा संपल्यानंतर सुरू केली जात असते. त्यानुसार परीक्षा संपल्यानंतर लगेच संबंधित प्राध्यापकांच्या बँक खात्यात थेट मानधन जमा करण्याची कार्यवाही केली जाते.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत

(९) २६५२ (०९-०४-२०२०). श्री.सुभाष धोटे (राजूरा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत शिक्षक संघटनांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याबाबतचे निवेदन उपशिक्षणाधिकारी, जि. प. चंद्रपूर यांचेकडे देण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्याबाबत कोणती कार्यवाही केली अथवा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (१०-०२-२०२१) : (१) महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा चंद्रपूर या संघटनेने दि. १०/०२/२०२० पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते.

(२) याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना निवेदन दिले आहे.

(३) सदर निवेदनातील मागण्यांबाबत जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवास सवलत

योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत.

(१०) २८०५ (०९-०४-२०२०). श्री.सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवास सवलत योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, बल्लारपूर यांनी मा. मुख्यमंत्री यांना दिनांक २४ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्या सुमारास लेखी निवेदन सादर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे.

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

अॅड. अनिल परब (२२-०२-२०२१) : (१) हे खरे आहे.

(२) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यात विविध सामाजिक घटकांना सवलत देण्याबाबत दि.०३.०५.२०१६ च्या शासन निर्णयानुसार उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे अध्यक्षतेखाली विविध विभागांचे आयुक्त, संचालक व वरिष्ठ अधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांची तज्ञ समिती नेमण्यात आली होती. सदर समितीने विविध सामाजिक घटकांना प्रवास सवलत देण्याबाबत सर्वेक्षण आढावा घेऊन अंतिम अहवाल शासनास सादर केला आहे व त्यानुसार सुधारित शासन निर्णय दि.०९.१०.२०१८ रोजी निर्गमित केला आहे. यास्तव सदयस्थितीत सदर प्रवास सवलत योजनांमध्ये सुधारणा करण्याचे विचाराधीन नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

स्वामी रामानंद तिरथ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील अधिकारी व कर्मचारी

यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ मिळत नसल्याबाबत

(११) ३०२६ (०७-०४-२०२०). श्री.मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) स्वामी रामानंद तिरथ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ मिळत नसल्याचे माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्रातील अकृषि विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या आकृतिबंधानुसार प्रत्येक विद्यापीठातील अ,ब,क,ड ही चार पदे असून अनेक विद्यापीठात संवर्गाच्या पदनामाप्रमाणे व वेतन संरक्षणेमध्ये वेतन वाढीबाबत फेरविचार करण्यात आलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, स्वामी रामानंद तिरथ मराठवाडा विद्यापीठात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे संरचना करण्यात आलेली नसल्याने या विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अन्याय होत आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उदय सामंत (०५-०२-२०२१) : (१) हे अशंत: खरे आहे.

राज्यातील अकृषि विद्यापीठातील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गाना शासन निर्णय दि.०८.०३.२०१९ अन्वये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) राज्यातील अकृषि विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचना लागू करण्याची कार्यवाही सुरू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**गोंडवाना विद्यापीठाकरिता (जि.गडचिरोली) खरेदी केलेल्या खाजगी जागेची
भूसंपादन प्रक्रिया कार्यान्वित करण्याबाबत**

(१२) ३०९२ (०७-०४-२०२०). डॉ.देवराव होळी (गडचिरोली) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजा अडपल्ली गोगाव (तालुका जिल्हा गडचिरोली) येथील जमीन गोंडवाना विद्यापीठाने खरेदी केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जमीन हस्तांतरणाच्या प्रश्नाबाबत वाद निर्माण झाल्यामुळे शेत जमिनीच्या विक्रीचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उदय सामंत (०८-०२-२०२१) : (१), (२) व (३)

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली करिता विद्यापीठाने जमिन खरेदी केलेली आहे. त्यासअनुसरून मा.उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी / गडचिरोली यांनी दिलेल्या दि.२८.०५.२०१८ च्या मुल्यांकनानुसार खरेदी खत करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला संबंधित भूधारकांना RTGS द्वारे भूधारकाच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातील पदभरती प्रक्रियेबाबत

(१३) ३५३९ (०७-०४-२०२०). श्री.कृष्णा गजबे (आरमोरी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाकडून माहे फेब्रुवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार माहे सप्टेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान विविध पदांसाठी लेखी परिक्षा आयोजित करण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त लेखी परिक्षेतील निवड झालेल्या उमेदवारांची अंतीम निवड यादी प्रसिद्ध करण्यापुर्वीच उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पाठविण्यात आल्याचे माहे डिसेंबर २०२० च्या दुसऱ्या आठवड्यात शासनाच्या निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उदय सामंत (०५-०२-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) लेखी व संगणकीय चाचणी परिक्षेत पात्र उमेदवारांच्या दि.२१.१२.२०१९ व दि.२३.१२.२०१९ रोजी मुलाखतीची प्रक्रिया पार पडली. त्यानुषंगाने निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांना दि.२४.१२.२०१९ रोजी नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठात 'कमवा व शिका' योजनेतील
विद्यार्थ्यांसोबत होत असलेल्या गैरवर्तणुकीबाबत.

(१४) ३५४२ (०७-०४-२०२०). श्री.कृष्णा गजबे (आरमोरी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण
मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ येथे गरीब विद्यार्थ्यांसाठी 'कमवा व शिका'
योजना राबवून चालू शैक्षणिक सत्रात २०० विद्यार्थ्यांना 'कमवा व शिका' योजनेच्या
माध्यमातून विद्यापीठाच्या विविध विभागात अर्धवेळ कामावर ठेवण्यात आलेले आहे, हे खरे
आहे काय,

(२) असल्यास, विद्यापीठातील पूर्णवेळ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून 'कमवा व शिका'
योजनेच्या विद्यार्थ्यांशी गैरवर्तणुक होत असल्याची बाब माहे जानेवारी, २०२० मध्ये वा
त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर गैरवर्तणुकीबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे लेखी तक्रार
दिलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली आहे काय,
व त्यानुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उदय सामंत (०५-०२-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) यासंदर्भात विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रारीची शहानिशा करण्याकरीता संबंधित
विभागाच्या विभागप्रमुखाकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठाच्या इंजिनियरिंगच्या सत्र-३ च्या मटेरियल
टेक्नॉलॉजीचा पेपर फुटला असल्याबाबत

(१५) ३७३५ (०७-०४-२०२०). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण
मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठाच्या इंजिनियरिंगच्या सत्र-३ च्या परीक्षेतील, मटेरियल टेक्नॉलॉजी या
विषयाची प्रश्नपत्रिका दिनांक २६ नोव्हेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास पनवेल येथील, पिल्लई
कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची हुबेहुब प्रत असल्याचे निदर्शनास
आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने व विद्यापीठ प्रशासनाने चौकशी केली आहे काय,
चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषी अधिकारी/कर्मचारी यांच्या विरुद्ध
कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उदय सामंत (०५-०२-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठ प्रशासनाने विज्ञान तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता, मॅकॅनिकल इंजिनिअरींग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व संचालक, परिक्षा व मुल्यमापन मंडळ यांची दिनांक २९/११/२०१९ रोजी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीमध्ये सर्व मुद्द्यांवर सखोल चौकशी करून तसेच सदर विषयाच्या पॅनेलमधील प्राशिकांचे म्हणणे ऐकून घेऊन आपला अहवाल कुलगुरूंच्या मान्यतेनंतर विद्यापीठातील अवैध साधनसामुग्री चौकशी समितीला तात्काळ अग्रेषित करण्यात आला. सदर समितीने विषयाच्या पॅनेलमधील अध्यक्षांची विद्यापीठातील शिक्षक मान्यता तीन वर्षासाठी निलंबित करण्याबाबत तसेच पॅनेलमधील उर्वरित दोन प्राशिकांच्या दोन वेतनवाढ रोखण्याबाबत आपल्या अहवालात नमुद केले आहे. सदर निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठ स्तरावर तसेच प्राशिकांच्या संबंधित महाविद्यालय स्तरावर करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शिक्षक सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत

(१६) ३८२१ (०८-०४-२०२०). श्री.अमित झनक (रिसोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती सुलभा खोडके (अमरावती), श्री.मनोहर चंद्रिकापूर (अर्जुनी-मोरगांव), डॉ.भारती लव्हेकर (वर्सावा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शिक्षक सेवक योजनेला सुरुवात होवून २० वर्षे उलटली तरी शासनाने दिनांक १७ सप्टेंबर, २०११ रोजी निर्णय घेवूनही शिक्षक सेवकांच्या मानधनात अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यामुळे या शिक्षण सेवकांना या महागाईच्या काळात मासिक ६ हजार रुपये इतक्या मानधनावर उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यामुळे शासनाने या संदर्भात निर्णय घेवून व निधीची तरतूद करून या शिक्षण सेवकांना मानधन वाढ करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (०१-०२-२०२०) : (१) व (२) हे खरे नाही. सदर योजना २००३ मध्ये सुरु झाली असून शासन निर्णय दि.१७.०९.२०११ अन्वये १ जानेवारी, २०१२ पासून शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केलेली आहे.

(३) यासंदर्भात शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत

(१७) ४०२९ (०८-०४-२०२०). श्री.राम सातपुते (माळशिरस) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील ७० अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३१ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, १५ नोव्हेंबर २०१८ रोजीचा शासन निर्णय डावलून प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.राठोड यांनी समायोजन प्रक्रिया राबविली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, समुपदेशन न करता समायोजन केल्याचा अहवाल शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्तांना विभागीय आयुक्तांनी सदर केला असून योग्य ती कार्यवाही करण्याचे सांगितले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, काही शिक्षक मागील चार वर्षांपासून वेतनापासून वंचित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

प्रा. वर्षा गायकवाड (०३-०२-२०२१) : (१) हे खरे आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) नियमानुसार कार्यवाही करणेबाबत सुचित केले आहे.
- (४) हे खरे नाही
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन परिवहन महामंडळाची बस सेवा तोट्यात आल्याबाबत (१८) ४२९६ (०९-०४-२०२०). श्री.सुनिल कांबळे (पुणे कॅन्टोन्मेंट), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (तुळजापूर), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१.) राज्यातील खासगी प्रवासी वाहतुकीचे वाढते अतिक्रमण आणि शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध कर व टोल यामुळे एसटी महामंडळाला रुपये ४५०० कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याची बाब माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निर्देशनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने लांब पल्ल्याच्या बस बरोबरच आंतरराज्य फेऱ्या देखील बंद केल्याने मंडळाला आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्या दरम्यान निर्देशनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शिर्डी ते चंद्रपूर दरम्यान सुरु असणारी लालपरीची सेवा ७५ टक्के प्रवासी भारमान असूनही बंद करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(४) तसेच, महामंडळाने शेजारील राज्याबरोबर केलेल्या करारानुसार केवळ अर्ध्याच फेऱ्या चालू असल्याने महामंडळाला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार महामंडळाचा हा आर्थिक तोटा भरून काढून महामंडळ फायद्यात येण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

अॅड. अनिल परब (२२-०२-२०२१) : (१) राज्य परिवहन महामंडळाचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये विविध कर व टोलसाठी रु.११०७.१८ कोटी एवढा खर्च झाला आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात महामंडळास रु.९३९.८७ कोटी तोटा झाला असून, दि.३१.०३.२०१९ रोजीचा संचित तोटा रु.४६०३.०८ कोटी एवढा आहे.

- (२) हे खरे नाही.

तथापि, अशा आशयाचे वृत्त दि.०४.०१.२०२० रोजीच्या दैनिक पुढारी या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले आहे.

(३) चंद्रपूर ते शिर्डी बसफेरीला थेट प्रवासी उपलब्ध नसल्याने सदर फेरीचे सरासरी भारमान ३० टक्केचे आत असल्यामुळे चंद्रपूर ते शिर्डी बसफेरीच्या मार्गात कपात करून चंद्रपूर ते औरंगाबादपर्यंत बससेवा सुरु ठेवली आहे.

(४) आंतरराज्य मार्गावर ज्या फेऱ्यांचे भारमान पूरेसे आहे, अशाच फेऱ्या चालनात ठेवण्यात आल्या आहेत. प्रस्तूत करारात भविष्यातील मागणी विचारात घेवून फेऱ्यांची तरतूद करण्यात आलेली आहे.

(५) राज्य परिवहन महामंडळाचा तोटा कमी व्हावा याकरिता उत्पन्नात वाढ व खर्चात कपात या धोरणानुसार सातत्याने कार्यवाही करण्यात आली आहे. या अंतर्गत कमी भारमान असणाऱ्या फेऱ्यांचा चालनीय आढावा घेवून भारमानात सुधारणा होण्याकरिता फेऱ्यांचे सुसूत्रीकरण, वेळामध्ये बदल, फेऱ्या वाढविणे इ. उपाययोजना करण्यात येत आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती होत असल्याबाबत

(१९) ४३७६ (०९-०४-२०२०). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी गळती मोठ्या प्रमाणात असून सन २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीत विद्यार्थी संख्येत १३२७१ इतकी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यार्थी जिल्हापरिषद शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे नाकारत असल्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) असल्यास, शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,

(४) नसल्या विलंबाची कारणे काय आहेत?

प्रा. वर्षा गायकवाड (१२-०२-२०२१) : (१) अंशतः खरे आहे.

(२) पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या किंवा CBSE शाळांकडे जाण्याचा कल हे एक मुख्य कारण दिसते.

(३) जि.प. शाळांमध्ये डिजिटल लर्निंग ची सुविधा, आनंददायी शिक्षण, शिक्षकांचे विविध विषयातील प्रशिक्षण, द्विभाषिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच, राज्यात भौतिक सुविधा उपलब्ध करून देवून प्रथम टप्प्यात ५०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालकांचे पद रिक्त असल्याबाबत

(२०) ४४१६ (१०-०४-२०२०). श्री.अजय चौधरी (शिवडी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालकांचे पद गत ५ वर्षे रिक्त आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने नेमलेल्या प्रभारी उपसंचालकांची अनियमितता, नियमांची अंमलबजावणी न होणे व त्यामुळे वाढलेला गैरव्यवहार यामुळे प्रभारी उपसंचालकांना पदावरून हटविण्याकरिता कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी आंदोलन सुरु केले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रभारी शिक्षण उपसंचालकांच्या विरोधात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी अनेक वेळा शासनाकडे तक्रारी केल्या आहेत हेही खरे आहे काय,
- (४) असल्यास उक्त क्रारीच्या अनुषंगाने शासनाने प्रभारी शिक्षण उपसंचालकाची चौकशी केली आहे काय, असल्यास चौकशीत काय आढळून आले त्यानुसार संबंधिताविरुद्ध काेणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (१२-०२-२०२१) :(१) (२) (३) होय, हे खरे आहे.

- (४) मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालक पदावर दिनांक १६.१२.२०२० रोजीच्या शासन आदेशान्वये नियमित अधिकाऱ्यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली असून, सदर पदावर ते दिनांक १७.१२.२०२० रोजी रूजू झाले आहेत.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

अनुदानास पात्र झालेल्या शाळांना अनुदान वितरीत करणेबाबत

(२१) ४८०१ (१०-०४-२०२०). श्री.शेखर निकम (चिपळूण) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अनुदानास पात्र असलेल्या माध्यमिक व प्राथमिक शाळांची यादी दिनांक १ व २ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रत्यक्षात या शासन निर्णयानुसार अनुदानास पात्र घोषित करून्ही या शाळेतील कर्मचा-यांच्या नियुक्तीस संबंधित प्राधिका-याने वैयक्तिक मान्यता प्रदान केल्या असतानाही अनुदान मिळत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अनुदान मंजूर करताना सरसकट प्रत्येक शाळेस २०% अनुदान मंजूर करण्याचे आदेश असतानाही प्रत्यक्षात त्या शाळेच्या वयानुसार सदर अनुदान मंजूर केलेले नाही हे ही खरे आहे काय.
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

प्रा. वर्षा गायकवाड (०५-०२-२०२१)(१) होय, हे खरे आहे.

(२) (३) व (४) शासन निर्णय दिनांक १ व २ जुलै, २०१६ अन्वये अनुदानासाठी पात्र घोषित केलेल्या शाळांना दिनांक ९/५/२०१८ च्या शासन आदेशानुसार, दि. १ एप्रिल, २०१८ पासून सरसकट २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

शासन निर्णय दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ अन्वये खाजगी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाचे अनुदान सुत्रामध्ये सुधारणा करून शासनाच्या पुढील आदेशापर्यंत सरसकट २० टक्के अनुदान सुत्र विहित करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर जिल्ह्यातील समायोजन प्रक्रियेतील गैरकारभाराबाबत

(२२) ५०९१ (१०-०४-२०२०). श्री.विजयकुमार देशमुख (सोलापूर शहर उत्तर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक खासगी अनुदानित शाळेतील ७० अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दिनांक ३१ जुलै, २०१९ रोजी जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले असून शासन निर्णय डावलून समायोजन प्रक्रिया राबविली असल्याचे दिनांक १७ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, समायोजन प्रक्रिया राबवताना सेवाजेष्ठता, समुपदेशन, पती-पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजार, वयाची अट हे निकष जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार करून पदस्थापना दिल्या गेल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत हे ही खरे आहे,

(४) असल्यास उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (०३-०२-२०२१) :(१), (२) व (३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणेबाबत.

(२३) ५३८० (१०-०४-२०२०). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती सुलभा खोडके (अमरावती), श्री.विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), श्री.हिरामण खोसकर (इगतपूरी), श्री.विक्रमसिंह सावंत (जत), श्री.संजय जगताप (पुरंदर), श्री.सुरेश वरपुडकर (पाथरी), श्री.अमित झनक (रिसोड) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठी शाळांमधील कमी होणारी पटसंख्या चिंताजनक आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, इंग्रजी शाळांच्या वाढत्या मागणीमुळे मराठी माध्यमाच्या शाळांवर परिणाम होत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, खाजगी, विनानुदानित, अनुदानित मराठी शाळा व पालिका शाळांमधील बहुतांश शाळांमध्ये पहिली ते दहावी, बारावी पर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी घेणे शक्य नसल्याने सदर शाळेतील पटसंख्या खालावली आहे हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार पटसंख्या वाढविण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (१५-०२-२०२१) : (१), (२) व (३) अंशतः खरे आहे.

(४) याबाबत पटसंख्या वाढविण्यासाठी शालेय पोषण आहार, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, सेमी इंग्रजीमध्ये शिक्षण, द्विभाषीय पुस्तके, डीजीटल माध्यमाचा वापर करून शिक्षण, शिक्षकांना इंग्रजी व इतर विविध विषयांचे प्रशिक्षण, अभ्यासक्रमात सुधारणा व इतर योजना राबविल्या जातात.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पाचोरा व भडगाव तालुक्यातील (जि.जळगांव) गावांमध्ये
एस.टी.स्थानकाची होत असलेली मागणी**

(२४) ५७७३ (१०-०४-२०२०). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाचोरा-भडगाव तालुक्यातील नगरदेवळा, पिंपळगांव, हरेश्वर, सामनेर, नांद्रा, वरखेडी तसेच भडगाव तालुक्यातील वाडे, कजगांव, कोळगांव, गुढे या ठिकाणी सुसज्ज नविन एस.टी. बस स्थानक बांधणेसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी दि.३०.१.२०२० रोजीपासून मा. परिवहन मंत्री यांच्याकडे वारंवार लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मागणीनुसार शासनाने कोणता निर्णय घेतला आहे, त्यांचे स्वरूप काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

अॅड. अनिल परब (२२-०२-२०२१) : (१) हे खरे आहे.

(२) सदर गावांच्या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाची जागा नाही. पिंपळगांव हरेश्वर, नगरदेवळा, कजगांव, कोळगांव, वाडे येथे प्रवाशी मार्ग निवारे आहेत. वरखेडी येथील प्रवाशी निवारा पडलेला आहे. सामनेर व नांद्रा येथील प्रवाशी निवारे रस्ता रुंदीकरणामध्ये पाडले आहेत. गुढे येथे प्रवाशी निवारा नाही. त्यानुषंगाने शासनाने विविध शासकीय यंत्रणा/संस्था यांचेमार्फत रस्ता रुंदीकरणादरम्यान किंवा नवीन रस्त्याचे बांधकाम करताना करताना पाडण्यात आलेले प्रवासी निवारे सदर यंत्रणेकडून बांधून घेण्यात यावेत अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम करून घेण्याच्या सूचना राज्य परिवहन महामंडळास दि.२४.११.२०२० च्या पत्रान्वये दिल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनुदानित कॉलेजमधील प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक पदासाठी सेवांतर्गत प्रगती योजनेचा (कॅस) लाभ देण्यात होत असलेली अडवणूक

(२५) ५८८४ (०७-०४-२०२०). श्री.मोहन मते (नागपूर दक्षिण) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनुदानित कॉलेजमधील प्राध्यापकांनी अर्हता व पात्रता पूर्ण केल्यानंतर त्यांना सहयोगी प्राध्यापक पदासाठी सेवांतर्गत प्रगती योजनेचा (कॅस) लाभ देण्यात विभागीय सहसंचालकांकडून जाणीवपूर्वक अडवणूक करण्यात येत असल्याचे दिनांक ३० जानेवारी, २०२० रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार या प्राध्यापकांना अर्हता व पात्रता पूर्ण केल्याच्या तारखेपासूनच सेवांतर्गत प्रगती योजनेचा (कॅस) लाभ देणे बंधनकारक असतानाही सहसंचालकांकडून त्यांना मुलाखतीच्या दिवसापासून लाभ देण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे व चौकशीत काय आढळून आले त्यानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उदय सामंत (०९-०२-२०२१) : (१) हे खरे नाही

(२) हे अंशतः खरे आहे.

शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक Misc-२०१८/C.R.५६/१८/UNI-१, दि. ०८ मार्च, २०१९ व शासन शुध्दीपत्रक क्रमांक Corrigendum NO. Misc-२०१८/C.R.५६/ १८/UNI-१, दिनांक १० मे, २०१९ नुसार सहायक प्राध्यापक वेतन स्तर १० ते ११ व ११ ते १२ (उच्चश्रेणी व निवडश्रेणी) मध्ये कॅस चे लाभ पात्रता पूर्ण करत असलेल्या दिनांकापासून देय ठरते व सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक पदावर कॅस चे लाभ निवडसमितीने मंजूर केलेल्या दिनांकापासून अनुज्ञेय असल्याचे धोरण आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) विद्यापीठांना मिळालेला निधी अनेक विद्यापीठांनी वापरलेला नसल्याबाबत.

(२६) ५९६९ (०७-०४-२०२०). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (तुळजापूर), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) अंतर्गत विद्यापीठांना मिळालेल्या निधीचा विनियोग अनेक विद्यापीठांनी केला नसल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये व त्या दरम्यान शासनाच्या निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर विद्यापीठाने माहे डिसेंबर, २०१९ अखेरपर्यंत निधीचा विनियोग करावा असे आदेश रुसाचे प्रकल्प संचालक यांनी कुलगुरुंना दिले होते, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, आगामी शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयाचे 'नॅक अॅक्रेडिटेशन' करवून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी, विद्यापीठांनी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उदय सामंत (०५-०२-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनुदानित व विना अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणेबाबत.

(२७) ६१०६ (१०-०४-२०२०). श्रीमती मंदा म्हात्रे (बेलापूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनुदानित व विना अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांनीच विद्यार्थी शोध मोहीम सुरु केली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बहुतांशी पालकांचा मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवण्याचा कल वाढत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने अद्ययावत शिक्षण देण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, कार्यवाहीचे स्वरूप काय,

(५) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (१५-०२-२०२१) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

(३) व (४) याबाबत पटसंख्या वाढविण्यासाठी शालेय पोषण आहार, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, सेमी इंग्रजीमध्ये शिक्षण, द्विभाषीय पुस्तके, डीजीटल माध्यमाचा वापर करून शिक्षण, शिक्षकांना इंग्रजी व इतर विविध विषयांचे प्रशिक्षण, अभ्यासक्रमात सुधारणा व इतर योजना राबविल्या जात आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील पटसंख्या कमी होत असल्याबाबत

(२८) ७०९५ (१०-०४-२०२०). श्री.विक्रमसिंह सावंत (जत), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील पटसंख्या कमी होत असून किमान ११२ शाळांमध्ये पटसंख्या दहाच्या आत असल्याचे माहे जानेवारी, २०२० रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सांगली जिल्ह्यात सोळाशेहून अधिक खाजगी प्राथमिक शाळा असून पहिली ते चौथी आणि सातवीपर्यंतच्या शाळांचा समावेश आहे हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा नसल्याने जिल्हापरिषद शाळांतील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास शासनाने जि.प शाळांना खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा, ड्रेस कोड व पुरेसे शिक्षक नाहीत अशा ठिकाणी शिक्षक नेमणे तसेच बायोमेट्रीक हजेरी आदि उपाययोजना करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (१२-०२-२०२१) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) अंशतः खरे आहे.

(४) समय शिक्षा अंतर्गत जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश पुरवण्यात येत आहे तसेच पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कोरोनाच्या पाशवभूमीवर शैक्षणिक वर्षात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी

मागील वर्षापेक्षा अधिक शुल्क न आकारण्याबाबत.

(२९) ८८५९ (०४-०६-२०२०). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व), श्री.देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.राम कदम (घाटकोपर पश्चिम), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.मंगेश चव्हाण (चाळीसगाव), श्री.सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट), श्री.अभिमन्यु पवार (औसा), श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन सुरू असून त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत असल्याने या शैक्षणिक वर्षात अकरावी प्रवेशाचे वेळी शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी गत वर्षापेक्षा अधिक शुल्क आकारू नये अशी मागणी सिस्कोम या संघटनेने मा. मंत्री शालेय शिक्षण विभाग यांना माहे एप्रिल, २०२० मध्ये वा त्या दरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याचबरोबर वारंवार शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून पालकांकडे संपूर्ण वर्षाचे शुल्क एकरकमी भरण्यासाठीचा तगादा न लावता त्यांना सोयीनुसार शुल्क भरण्याची मुभा मिळावी अशीही मागणी करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, वार्षिक शैक्षणिक शुल्क वसुली एकदाच न घेता मासिक त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय पालकांना देण्याबाबत तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी शुल्कवाढ न करण्याबाबत शासनाने दिनांक ८ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांना आदेश दिले असूनही सदर आदेशांचे पालन न करता अनेक शाळांकडून शुल्क वसुली व फी वाढ करण्यात येत आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या शुल्कवाढी विरुद्ध ज्यांच्याकडे दाद मागावयाची त्या महाराष्ट्र शुल्क विनियमन अधिनियम, २०११ च्या तरतुदीनुसार विभागीय नियामक शुल्क समित्या व पुनरिक्षण समिती गठित करण्याची शासन स्तरावर सुरु असलेली कार्यवाही अद्यापही पूर्ण झाली नसून सदर समित्या अद्याप गठित करण्यात आल्या नाहीत, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, शासनाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या वाढीव शैक्षणिक शुल्काबाबत तसेच पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यंत शुल्क भरता आले नसलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांला शाळेतून काढल्यास संबंधित शाळेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, तसेच विभागीय नियामक शुल्क समित्या व पुनरिक्षण समिती गठित करण्यासाठी आणखी किती कालावधी लागणे अपेक्षित आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (१७-०२-२०२१) : (१) व (२) या संदर्भातील निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.

(३) ८ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये सुचना देण्यात आल्या होत्या तथापि सदर शासन निर्णयास मा. उच्च न्यायालयाने दि.२६/६/२०२० च्या आदेशान्वये अंतरीम स्थगिती दिली असून सदर स्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) दि.२०/०२/२०२० च्या अधिसूचनेन्वये पुनरिक्षण समितीचे गठण करण्यात आले असून विभागीय शुल्क नियामक समित्या गठित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) व (६) शासनाच्या दि ८ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयास मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि.२६ जून २०२० रोजीच्या आदेशान्वये अंतरीम स्थगिती दिली असून सदर स्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

उल्हासनगर (जि.ठाणे) परिसरातील वालधुनी नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत

(३०) १३०५ (०६-०६-२०२०). श्रीमती यामिनी यशवंत जाधव (भायखळा), श्रीमती लताबाई सोनवणे (चोपडा), श्री.कुमार आयलानी (उल्हासनगर) : सन्माननीय पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर (जि.ठाणे) परिसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत कारखान्यांनी प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी सोडल्यामुळे नदीतील प्रदूषणात वाढ होऊन पाण्यावर लालसर तवंग आल्याचे दि. १४.५.२०२० रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) तसेच रात्रीच्या वेळेस टँकर माफिया बेकायदेशीरपणे विषारी रासायनिक वायू नदीत सोडत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिनांक १९/३/२०२० रोजी निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, रासायनिक विषारी वायू नदीत सोडणाऱ्यांवर स्थानिक प्रशासनाकडून तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने टँकर माफियांकडून नदीत सर्रासपणे रासायनिक वायू सोडण्यात येत असल्याचे दिसून येते हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय त्याअनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. आदित्य ठाकरे (२१-०१-२०२१) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) हे अंशतः खरे आहे.

(४) टँकर माफियांकडून होणाऱ्या अवैध कृत्यास आळा घालण्याकरिता मा. मुख्य सचिव यांच्या दिनांक ११/११/२०२० रोजीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, महानगरपालिका व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यांची नागरी व औद्योगिक विभागाकरिता प्रत्येकी एक स्वतंत्र संयुक्त पाहणी समिती गठीत करण्यात आली आहे.

• वालधुनी नदीच्या पाण्यावर लालसर तवंग आल्याच्या सूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत करण्यात आलेल्या पाहणी दरम्यान दोषी आढळलेल्या उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कारवाई करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शिधापत्रिकाधारक नसलेल्या आदिवासी आणि इतर गोरगरीब जनतेला

शिधापत्रिका तसेच मोफत व सवलतीचे धान्य देण्याबाबत

(३१) ११३२३ (१५-०९-२०२०). श्री.मोहन मते (नागपूर दक्षिण), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.संजय केळकर (ठाणे), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व), श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या १६ आदिवासी संवेदनशील प्रकल्प विभागांमध्ये अन्नधान्य व इतर अत्यावश्यक वस्तूंची उपलब्धता कमी तसेच शिधापत्रिका (रेशनकार्ड) नसल्याने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी कालावधीत शासनाने जाहीर केलेल्या योजनेतील मोफत व सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या धान्य योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याचे दि. २७ जून, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना या दुर्गम आदिवासी पाड्यांवरील विभक्त झालेल्या कुटुंबांना अंत्योदय योजनेच्या लाभासहित नवीन शिधापत्रिका द्या असे आदेश मा.उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले असल्याचे माहे मे, २०२० च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार राज्यातील शिधापत्रिकाधारक नसलेल्या आदिवासी आणि इतर गोरगरीब जनतेला नवीन शिधापत्रिका तसेच मोफत व सवलतीचे धान्य देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. छगन भुजबळ (०२-०२-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) जनहित याचिका क्र. LD-VC-१४/२०२० च्या अनुषंगाने सुनावणी होऊन दि. १५.५.२०२० रोजी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी शिधापत्रिकासाठी प्राप्त झालेले अर्ज परिस्थिती सामान्य झाल्यावर नियमानुसार निकाली काढण्याबाबत आदेश दिले आहेत. सदर आदेशात दुर्गम आदिवासी पाडयांवरील विभक्त झालेल्या कुटुंबांना अंत्योदय योजनेच्या लाभासहित नवीन शिधापत्रिका द्या, असे नमूद केलेले नाही.

(३) संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जावर नियमानुसार उचित कार्यवाही करण्यात येत असून त्यांना पात्रतेनुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका वितरीत करण्यात येत आहेत.

केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत राज्यातील विनाशिधापत्रिकाधारक, स्थलांतरित मजूर इत्यादीना माहे मे व जून, २०२० या कालावधीकरिता प्रतिमाह प्रतिव्यक्ती ५ किलो तांदुळ व प्रतिकुटुंब १ किलो अख्खा चणा मोफत वितरीत करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई उपनगरातील चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी,
पवई व अंधेरी परिसरात झालेली वायुगळती**

(३२) ११४४० (१७-०९-२०२०). **श्रीमती यामिनी यशवंत जाधव (भायखळा) :** सन्माननीय पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी, पवई व अंधेरी परिसरात दि. ७ जून, २०२० रोजी रात्रीच्या सुमारास विचित्र दुर्गंधी पसरल्याने विभागातील अग्निशमन दल, पोलीस व आपात्कालीन विभागाकडे वायुगळतीच्या तक्रारी केल्या, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्याअनुषंगाने याबाबत किती कंपन्यांची तपासणी केली तसेच त्यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. आदित्य ठाकरे (१८-०२-२०२१) : (१) हे अंशतः खरे आहे

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वायुगळतीबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तथापि महानगरपालिकेच्या एम/पश्चिम भागातिल आपात्कालिन कक्षामध्ये घाटला परिसरातून विचित्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याचे कळविले आहे.

(२) म.प्र.नि. मंडळास दुरध्वनीव्दारे व लोकल न्युज चॅनल व्दारे माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने दि. ०७.०६.२०२० रोजी पाहणी केली असता पाहणीदरम्यान माहूल - चेंबूर येथील मोठे उद्योग मे. हिदुस्थान पेट्रोलियम का. लि. में.भारत पेट्रोलियम का. लि. में. एजिस लॉजिस्टीक लि. में सिलॉड कंटेनर्स लि. व में राष्ट्रिय केमीकल अॅण्ड फर्टिलायझर लि. चेबूर येथे तपासणी केली असता कोणत्याही कारखान्यामुन वायु गळती झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. तसेच गोवंडी परिसरात वास जाणवला नाही.

सहाय्यक अभियंता (परि) एम/प बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेकडून प्राप्त अहवालानुसार महानगरपालिकेच्या एम/पश्चिम विभागातील आपात्कालिन कक्षामध्ये घाटला परिसरातून विचित्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार अग्निशमन दलास कळविण्यात आली होती व स्थळ पाहणी दरम्यान सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विचित्र दुर्गंध येत नसल्याचे दिसून आल्याचे कळविले आहे

(३) प्रश्न उद्भवत नाही.

देशांतर्गत वा विदेशी पर्यटन सहली रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना त्यांच्या रकमेचा परतावा देण्याबाबत

(३३) ११४७७ (१६-०९-२०२०). श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात दिनांक २५ मार्च, २०२० पासून टाळेबंदी जाहीर झाल्यामुळे देशांतर्गत व विदेशी पर्यटन सहली रद्द करण्यात आल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सहल कंपन्यांनी सहली रद्द केल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या रकमेचा परतावा देणे बंधनकारक असतानाही अनेक कंपन्यांनी सरकारी आदेशामुळे सहल रद्द कराव्या लागल्याचे कारण पुढे करून प्रवाशांना परतावा देण्याचे नाकारल्याचे उघडकीस आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच काही कंपन्यांनी या रकमेच्या परतव्या ऐवजी क्रेडिट कूपन प्रवाशांना देऊ केले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार प्रवाशांना त्यांच्या रकमेचा परतावा देण्याबाबत पर्यटन कंपन्यांना कोणत्या मार्गदर्शक सूचना केल्या वा करण्यात येत आहेत,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. छगन भुजबळ (०२-०२-२०२१) : (१),(२),(३),(४) जागतिक महामारी कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सहली रद्द कराव्या लागल्यामुळे रद्द सहलींच्या परताव्याच्या अनुषंगाने शासनाकडे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त आहेत.

पर्यटकास / ग्राहकास मूल्य अदा करून घेतलेल्या वस्तू /सेवा यामुळे व्यथित झाल्या असल्यास संबंधित सहल कंपनी/ सेवापुरवठादार यांचेविरुद्ध ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ अंतर्गत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे किंवा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे रितसर तक्रार दाखल करता येते.

पर्यटन संचालनालयामार्फत पर्यटन कंपन्यांना याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फी वाढीचा
आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याबाबत**

(३४) ११५५६ (१५-०८-२०२०). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.संजय केळकर (ठाणे), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सैनिकी शिक्षण देणाऱ्या देशातील पहिल्या सातारा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फी चा आर्थिक भुर्दंड अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शैक्षणिक शुल्कातूनच शिक्षकांचे वेतन अदा केले जात असून त्यासाठी राज्य शासनाकडून इतर शाळांसारखे अनुदान दिले जात नसल्यामुळे शैक्षणिक शुल्क कमी करणे शाळा प्रशासनाला अशक्य असल्याचे सातारा सैनिक स्कूल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले असल्याची माहिती माहे जून, २०२० मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर उत्पन्न मर्यादा तसेच शिष्यवृत्तीचे दर कमी असल्यामुळे पालकांना वाढीव फीचा भुर्दंड बसत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सैनिकी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा तसेच शिष्यवृत्तीचे दर वाढविण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

प्रा. वर्षा गायकवाड (११-०२-२०२१) : (१) अंशतः खरे आहे.

(२) होय.

(३) अंशतः खरे आहे.

(४) व ५) सदर बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

मुंबई विद्यापीठातील १२०० अस्थायी कर्मचाऱ्यांचा आरोग्यविमा नसल्याबाबत

(३५) ११६७९ (१३-०९-२०२०). श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर), श्री.विनोद निकोले (डहाणू) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठात ७० टक्के कर्मचारी अस्थायी आहेत ज्यामध्ये लिपिक, मदतनीस, पहारेकरी, सफाई कामगार यांचा समावेश असल्याचे तर त्यातील काही जणांची सेवा १५ वर्षांहून अधिक काळ झाली असून दिनांक ७ जून २०२० पासून विद्यापीठाचे काम सुरु झालेले असतांना विद्यापीठातील १२०० अस्थायी कर्मचारी विना अरोग्य विमा असल्याचे तसेच सुरक्षेची कोणतीही हमी नसल्याचे दिनांक २४ जून २०२० वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कर्मचाऱ्यांकडे विद्यापीठाचे अधिकृत ओळखपत्र नसल्याने त्यांना प्रवासासाठी तसेच अपुऱ्या सुविधांमुळे अनेक अडचणी येत असल्याने या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा कवच देण्यात यावे अशी मागणी माहे जून, २०२० मध्ये वा त्यादरम्यान कुलसचिवांकडे करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय असल्यास त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. उदय सामंत (०५-०२-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

ओळखपत्र, प्रवासाची व्यवस्था, निर्जंतुकीकरण सुरक्षित बैठक व्यवस्था इ. व्यवस्था करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर (जि. ठाणे) मधील शालेय विद्यार्थ्यांची सन २०२०-२१ च्या

आर्थिक वर्षातील फी माफ करण्याबाबत

(३६) ११७१० (१३-०९-२०२०). श्री.कुमार आयलानी (उल्हासनगर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगरमध्ये (जि.ठाणे)लॉक डाऊन सुरु असल्यामुळे सर्व संघटित कामगार,नाका कामगार,रिक्षा चालक तसेच गरीब व्यापारी यांचे व्यवसाय आणि काम बंद असल्यामुळे त्यांचेकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे हवालदिल झाले असून पुढील महिन्यात शाळा सुरु होत असून उक्त नागरिकांना शाळेची फी भरता येणार नसल्याने त्यांची फी माफ करावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी माहे दिनांक २७ एप्रिल,२०२० रोजी वा त्यासुमारास मा मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुढील महिन्यांत शाळा सुरु होणार असून त्याआधी पालकांवर मुलांसाठी शालेय गणवेश, वह्या पुस्तके आदी महत्वाचे सामान खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण पडणार असल्याचे निदर्शनास येत आहे हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने सदर शालेय विद्यार्थ्यांना फी माफ करण्यासाठी कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,

(४).नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

प्रा. वर्षा गायकवाड (१७-०२-२०२१) : (१) सदर निवेदनाची नोंद ई-आफीस प्राविष्टामध्ये आढळून आली नाही.

(२) अशःत खरे आहे.

(३) शासनाने दिनांक ०८ मे २०२० रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयास मा. उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून मा. उच्च न्यायालयाने दिनांक २६/६/२०२० रोजी अंतरीम स्थगिती दिली आहे व सदयःस्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश घ्यावयाच्या टक्केवारीत दुप्पटीने वाढ करण्याबाबत.

(३७) ११९४० (१३-०९-२०२०). श्री.धर्मरावबाबा आत्राम (अहेरी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरोना महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण तथा शहरी भागात सर्वत्र टाळेबंदी व संचारबंदी असल्यामुळे गरीब तसेच मध्यमवर्गीय लोकांचा रोजगार मोठ्या प्रमाणात हिरावलेला असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असल्यामुळे त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेवून शिक्षण देणे आर्थिक दृष्ट्या शक्य होणार नसल्याचे माहे मे, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनात आले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आर.टी.ई. अंतर्गत प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत २५% ऐवजी ५०% पर्यंत वाढ केल्यास जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ घेणे शक्य होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, टाळेबंदी नंतरच्या आर्थिक परिस्थितीचे अवलोकन करता आर.टी.ई. अंतर्गत प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (०९-०२-२०२१) : (१) अंशतः खरे आहे. मात्र शासकीय किंवा अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत त्यांना मोफत किंवा कमी फीस मध्ये प्रवेश घेता येतो.

(२) व (३) आर.टी.ई. कायदा, २००९ हा केंद्र शासनाने केलेला कायदा आहे. त्यामधील १२ (१) (सी) मध्ये खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा प्रवेश स्तरावर राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यामुळे वाढ करण्याचा अधिकार राज्य शासनास नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सातपुर औद्योगिक वसाहतीतील ग्रॅफाइट इंडिया-कार्बन कंपनीच्या धुरामुळे व इतर कंपन्यांमुळे होत असलेल्या प्रदुषणाबाबत

(३८) १२०९२ (१६-०९-२०२०). श्रीमती सीमा महेश हिरे (सीमाताई) (नाशिक पश्चिम) : सन्माननीय पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सातपुर (जि.नाशिक) येथील औद्योगिक वसाहतीतील ग्रॅफाइट इंडिया-कार्बन कंपनीतून बाहेर पडणा-या धुरातील राखेच्या बारीक कणांमुळे शिवाजीनगर, कार्बननाका, श्रमिकनगर आदि परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार होत असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सातपुर एमआयडीसीतील ग्रॅफाइट इंडिया-कार्बन कंपनी व इतर कंपन्यांकडून होणारे प्रदुषण टाळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वारंवार पाठपुरावा करून मंजूर करण्यात आलेला सीईटीपी प्रकल्प निधी तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांच्या हलगराजपणामुळे अद्याप कार्यान्वित झाला नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरीकांनी याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळास निवेदन सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सीईटीपी प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून प्रकल्प सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. आदित्य ठाकरे (२२-०२-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) हे खरे आहे.

मे.सि.ई.टि.पी. फाउंडेशन नाशिक यांचे मार्फत ०.५० एम.एल.डी.चे सि.ई.टी.पी. उभारणीचे काम दिनांक ०९.१२.२०१९ रोजी सुरु केलेले असून प्रगती पथावर आहे. तसेच सि.ई.टी.पी. प्रकल्प निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी म.औ.वि. महामंडळ, नाशिक यांनी वरिष्ठ कार्यालयात सादर केला असून, शुन्य निकषण (ZLD) प्रस्तावाच्या व्यवहार्यतेबाबत म. औ.वि. महामंडळ, नाशिक महानगरपालिका व म.प्र.नि.मंडळ यांच्याकडून तपासणी करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वायु प्रदुषणाला आळा घालण्यासाठी कृती आराखडयाच्या अंमलबजवणी करण्याबाबत (३९) १२४३१ (१६-०९-२०२०). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.पराग शाह (घाटकोपर पूर्व) : तारांकित प्रश्न क्रमांक २६५ ला दिनांक २६ फेब्रुवारी, २०२० रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रीय हरित लवादने वायु प्रदुषणाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेला कृती आराखडा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संमत केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कृती आराखडयामध्ये हवा प्रदूषण नियंत्रित करण्याकरीता परिसरातील कारखाने, विविध शासकीय विभाग व संस्था हे भागधारक आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर कृती आराखडयाच्या अंमलबजवणीचे काम केव्हा सुरु करण्यात येणार आहे, त्याच्या कार्यवाहीचे स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. आदित्य ठाकरे (२२-०२-२०२१) : (१) हे खरे आहे

(२) हे खरे आहे

(३) सदर कृती आराखडयाच्या अंमलबजावणीचे काम सुरु करण्यात आले आहे. कृती आराखडयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये त्रिस्तरीय समिती-१ मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती, २: मा. प्रधान पर्यावरण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय हवा गुणवत्ता संनियंत्रण समिती आणि संबंधित शहरामध्ये ३: जिल्हाधिकारी/आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नागरी समिती, शासनाच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांचे
मानधन प्रलंबित असल्याबाबत**

(४०) १२७०५ (१३-०९-२०२०). श्री.मोहन मते (नागपूर दक्षिण) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांचे लाखो रुपयांचे मानधन थकित असल्याचे दिनांक २७ जून, २०२० रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबई विद्यापीठातील काही प्राध्यापकांना एका उत्तरपत्रिकेसाठी अवघा एक रुपया एवढेच मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकारणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्याअनुषंगाने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांचे थकीत असलेले मानधन अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. उदय सामंत (०५-०२-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) द्वितीय सत्र २०१९ परीक्षांचे मानधन प्राध्यापकांना प्रदान करण्यात आले आहे. काही प्राध्यापकांनी सादर केलेल्या बँक खाते क्रमांक, आय.एफ.सी. कोड, इ. मध्ये त्रुटी असल्यास संबंधित विभागाकडून त्याची पूर्तता करून मानधन अदा करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोसबी (ता.गुहागर, जि.रत्नागिरी) येथील नळ पाणी योजनेच्या कामास झालेल्या दिरंगाईबाबत

(४१) १२७६६ (१७-०९-२०२०). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोसबी (तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी) येथे तेरा वर्षापूर्वी भारत निर्माण योजनेअंतर्गत मंजूर नळपाणी योजनेचे काम पूर्ण न करता केवळ कागदोपत्री झाल्याचे दाखविल्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी विरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, अंचल गोयल यांनी चौकशीचे आदेश देऊन गुहागर गटविकास अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून माहे फेब्रुवारी, २०१९ मध्ये नियुक्ती केली आणि तात्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यास एक वर्ष पूर्ण होऊनही अद्याप अहवाल सादर केला नसल्याने तसेच कोणावरही कारवाई झाली नसल्यामुळे ग्रामस्थांनी दिनांक २६ जानेवारी, २०२० रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाची पायमल्ली करणारे गुहागरचे गटविकास अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोसबीच्या सरपंच यांनी दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी वा त्या सुमारास लेखी निवेदनाद्वारे मा.पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, मा. ग्राम विकास मंत्री, मा. पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हाधिकारी रत्नागिरी आदींकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरहू मागणीनुसार संबंधितांवर कारवाई करून सदर नळपाणी पुरवठा योजनेचे काम विनाविलंब पूर्ण करून नळपाणीपुरवठा कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गुलाबराव पाटील (१८-०२-२०२१) :(१) हे अंशतः खरे आहे.

कोसबी (ता. चिपळूण, जि.रत्नागिरी) येथील भारत निर्माण योजनेचे काम कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आलेले नाही. कोसबी नळपाणी पुरवठा योजना ही गुहागर तालुक्यातील नसून चिपळूण तालुक्यातील आहे. सदर योजनेच्या कामाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी, पंचायत समिती, गुहागर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

(२) हे खरे आहे.

(३) हे अंशतः खरे आहे. ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्याकडे दिनांक १४ जानेवारी, २०२० रोजी लेखी निवेदन दिलेले आहे.

(४) उपरोक्त प्रकरणी गटविकास अधिकारी, गुहागर यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच सदर अहवालासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, रत्नागिरी यांच्याकडून तांत्रिक अभिप्राय प्राप्त झाले आहेत. त्यानुसार योजनेच्या अंमलबजावणीत सकृतदर्शनी तत्कालीन २ उप अभियंता आणि २ शाखा अभियंता हे तांत्रिक दोषास जबाबदार असल्याचे दिसून येते. अहवालात नमूद केलेल्या तांत्रिक मुद्द्याच्या अनुषंगाने जबाबदार तांत्रिक अधिकार्यांवर खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून दोषारोप बजावण्यात आले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्रातील सेवानिवृत्त महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांचे
सेवा निवृत्तीबाबतच्या प्रलंबित प्रश्नांबाबत....**

(४२) १३२७४ (१५-०८-२०२०). श्री.चिमणराव पाटील (एरंडोल), श्रीमती सीमा महेश हिरे (सीमाताई) (नाशिक पश्चिम) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत देण्यात येणारे १२:२४ वर्षांच्या पदोन्नतीचे लाभ वित्त विभागाची मंजूरी नसल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक ०७ डिसेंबर, २०१८ रोजी वा त्यासुमारास रद्द केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ७ व्या वेतन आयोगामध्ये आश्वासित प्रगती योजना ही सेवा कालावधीच्या १०:२०:३० वर्षे सेवेवर देण्याचे निर्देश दिलेले असून सदर नवीन आश्वासित प्रगती योजनेसही वित्त विभागाची मान्यता आवश्यक आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, तत्कालीन शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर अनुदानित शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये काम करणाऱ्यांना लागू करण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला होता, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, राज्यातील अकृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचारी हे सेवानिवृत्ती वेतनापासून वंचित असून सेवांतर्गत सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुन्हा लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ नाशिक यांनी केलेली आहे हे देखिल खरे आहे काय

(५) असल्यास, उक्त दोन्ही योजनांत वित्त विभागाची मंजूरी घेवून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने शासनाने कोणती निर्णयात्मक कार्यवाही केली आहे वा याबाबतची सध्यास्थिति काय आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. उदय सामंत (०५-०२-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) कोणत्याही प्रकारच्या आर्थिक लभासंदर्भातील तरतुदी अकृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करण्यासाठी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून व वित्त विभागाची मंजूरी घेऊन कार्यवाही केली जाते.

(४) अकृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्तीवेतनापासून वंचित राहत आहेत असे म्हणणे उचित ठरणार नाही. तथापि, रद्द करण्यात आलेली सुधारित आश्वासित प्रगती योजना पुन्हा लागू करण्यात यावी अशी निवेदने महाविद्यालय व विद्यापीठीय शिक्षकेतर संघटनांनी शासनासकडे सादर केलेली आहेत.

(५) सदरहू योजना पुन्हा अकृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडे विनंती करण्यात आली आहे.

तसेच वित्त विभागाने सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने १०, २० व ३० वर्षांची नवीन आश्वासित प्रगती योजना वित्त विभागाच्या सहमतीने अकृषि विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची कार्यवाही सुरू आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**भिवंडी (जि. ठाणे) शहरातील खाणकाम आणि इतर उद्योगांमुळे
होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाबाबत**

(४३) १३३९९ (१६-०९-२०२०). श्री.रईस शेख (भिवंडी पूर्व), श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर), श्री.देवेंद्र भुयार (मोर्शी), श्री.राजकुमार पटेल (मेळघाट) : सन्माननीय पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी हे एक औद्योगिक शहर असून येथे स्थानिक नागरिकांसोबतच स्थलांतरित नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असल्याने येथील लोकसंख्येत सतत वाढ होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या शहरातील औद्योगिककरणामुळे रस्ते वाहतुक व खाणकाम उद्योगामुळे वायू, जल व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार भिवंडी शहरातील प्रदूषण कमी करणासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. आदित्य ठाकरे (१८-०२-२०२१) : (१) हे अंशतः खरे आहे

(२) व (३) हे अंशतः खरे आहे

भिवंडी निजामपूर शहर नगरपालिकेने भिवंडी शहरात भुयारी गटार योजना टप्पा-२ चे काम तसेच एम. एम. आर.डी.ए. राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून १७ रस्त्यांचे कॉक्रीटीकरणे काम प्रगती पथावर असल्याने धूळ उडून हवा प्रदूषण होत असल्याचे कळविले आहे.

म.प्र.नि. मंडळाने भिवंडी शहरातील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या व मंडळाच्या संमतीपत्रातील अटीचा भंग करताना आढळलेल्या ६१ उद्योगांना बंदचे आदेश, ३३ उद्योगांना प्रस्तावित व १९ उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्हातील जीवनावश्यक वस्तूंच्या कृत्रिम दरवाढीबाबत

(४४) १३४२९ (१५-०९-२०२०). श्री.राहूल कुल (दौंड) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्हात कोरोना आपत्तीच्या काळात घाऊक व्यापाऱ्यांनी कृत्रिम दरवाढ केल्याने किरकोळ व्यापाऱ्यांनी देखील दरवाढ केल्याबाबत लोकप्रतिनिधींनी माहे मार्च, २०२० च्या शेवटच्या आठवड्यात निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय

(२) तसेच अनेक घाऊक व्यापाऱ्यांनी (होलसेलर) साठेबाजी करून पुरवठा बंद केल्यामुळे देखील ग्रामीण भागात किराणामाल पुरविण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार पुणे जिल्हातील जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम दरवाढ रोखण्याबाबत कोणती कार्यवाही/ उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. छगन भुजबळ (२२-०१-२०२१) : (१) होय

(२) व (३) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी कृत्रिम दरवाढ केल्याबाबतच्या तक्रारी लेखी तसेच तोंडी स्वरूपात तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून क्षेत्रीय कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. सदर तक्रारीच्या अनुषंगाने व्यापाऱ्यांच्या दूकानांवर तसेच किरकोळ विक्रेते यांच्या दुकानांवर प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली असता प्राप्त तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे तसेच घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम दरवाढ केल्याचे दिसून आले नाही.

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाच्या काळात महाराष्ट्र व केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री या व्यतिरीक्त इतर सर्व व्यवहार बंद केले असतांना या बंदचा गैर फायदा घेऊन जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे दुकानदार/व्यापारी हे कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

यांनी ठरवून दिलेल्या बाजारभावापेक्षा चढ्या दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करत असल्याचे आढळून आल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांचेकडून शहरातील पाच दुकानांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील जप्त केलेल्या मुददे मालाची विल्हेवाट लावणेबाबतचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा कार्यालय, पुणे या कार्यालयास सादर करण्यात आला होता. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांचेकडील गु.र.नं ५४१/२०२०, ५८९/२०२०, ६२५/२०२०, ६४७/२०२०, ६७१/२०२० या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्येमाल नाशवंत असल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे यांनी दि. १४.१२.२०२० रोजी जप्त मुद्येमालाची विल्हेवाट लावण्याबाबत आदेश पारीत केले आहेत.

४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरात बारावीच्या निकालासंदर्भात बनावट वेबसाईट तयार करून दिशाभूल करण्यात येत असल्याबाबत

(४५) १३५२२ (१३-०९-२०२०). श्री.चेतन तुपे (हडपसर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माहे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये वा त्यादरम्यान घेतलेल्या बारावी परीक्षांच्या निकालासंदर्भात मुंबई शहरामध्ये बनावट वेबसाईटवरून विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे माहे जून २०२० मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (०९-०२-२०२१) : (१) हे खरे आहे. यासंदर्भात समाजमाध्यमांमधून एक लिंक प्रसिद्ध झाली होती.

(२) फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतलेल्या, इ.१० वी व इ.१२ वी च्या निकालासंदर्भात व्हॉट्सअप, फेसबुक वा समाज माध्यमांवर परस्पर वेगवेगळ्या तारखा प्रसारीत करण्यात येत होत्या. सदरच्या तारखांवर विद्यार्थी व पालक यांनी विश्वास ठेवू नये, निकालाची अधिकृत तारीख मंडळामार्फत मंडळाचे अधिकृत ई-मेल द्वारे, प्रसिद्धी माध्यमे व वर्तमानपत्रांमार्फत व मंडळाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल, असे जाहीर प्रकटन मंडळामार्फत करण्यात आले होते.

तदनंतर यासंदर्भात पालक व विद्यार्थ्यांच्या तक्रारी मंडळाकडे प्राप्त झालेल्या नाहीत.

(३) प्रश्न उद्भवत नाही

विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थी पाठ्यपुस्तके व शालेय पोषण

आहाराच्या लाभापासून वंचित राहत असल्याबाबत

(४६) १३७८८ (१३-०९-२०२०). श्री.बबनराव शिंदे (माढा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिक्षणाच्या मुलभूत हक्क कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचे धोरण असून राज्यातील विना अनुदानित खाजगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालेय पोषण आहाराचा लाभ मिळत नाही हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने ग्रामीण भागात विनाअनुदानित तत्वावर शाळा सुरू करण्यास मान्यता दिलेल्या असून काही ठिकाणी तर एकाच माध्यमिक शाळेत अनुदानित वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व शालेय पोषण आहार दिला जातो तर विनाअनुदानित वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही हा दुजाभाव होत असल्यामुळे अनेक गरीब विद्यार्थी त्यापासून वंचित राहत आहेत हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घरीच थांबून ऑनलाईन शिक्षण घेण्यास सांगितले असल्याने ज्या गरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन व पुस्तकेही नाहीत अशा विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यायचे हा प्रश्न निर्माण झालेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्रमिक पाठ्यपुस्तके व शालेय पोषण आहार योजनेचा लाभ देण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबनाची कारणे काय आहेत?

प्रा. वर्षा गायकवाड (०८-०२-२०२१) : (१) हे खरे नाही.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विना अनुदानित शाळांना मोफत पाठ्यपुस्तक तसेच, शालेय पोषण आहार योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.

(२) हे खरे नाही.

समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक व शालेय पोषण आहार योजनेचा लाभ राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व शासन अनुदानित शाळातील इ.१ ली ते इ.८ वी मधील विद्यार्थ्यांना देण्यात येतो.

(३) हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा फी माफ करण्याबाबत

(४७) १३८५७ (१८-०७-२०२०). श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परिक्षा फी माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सोलापूर जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी १ लक्ष ७३ हजार विद्यार्थ्यांच्या फी माफीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याचेही निदर्शनास आले आहे, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने गत ६ महिन्यांपासून संबंधित महाविद्यालयाच्या फी माफीच्या प्रस्तावाबाबत कोणतीच कार्यवाही केली नसल्याने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार फी माफीचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. उदय सामंत (०४-०२-२०२१) : (१) शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकरीता परीक्षा शुल्क माफीची योजना लागू करण्यात आली, हे खरे आहे.

(२) सोलापूर जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी एकूण ३,८४१ विद्यार्थ्यांचे परीक्षा फी माफीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले नसून विद्यापीठाकडे पाठविण्यात आले आहेत.

(३) व (४) फी माफीच्या परिपूर्ण प्रस्तावातील एकूण ३२९ विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यात आली असून, उर्वरित विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी माफीबाबत संबंधित महाविद्यालयांना परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ पदभरती प्रक्रियेतील मुलाखतींना

टाळेबंदी उठेपर्यंत स्थगिती देण्याबाबत.

(४८) १४३३९ (१३-०९-२०२०). श्री.सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ पदभरती प्रक्रियेतील मुलाखतींना टाळेबंदी उठेपर्यंत स्थगिती देण्याबाबत वि.स.स. बल्लारपूर यांनी मा. राज्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण यांना दिनांक २३ जुलै २०२० रोजी वा त्या सुमारास लेखी निवेदन सादर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. उदय सामंत (०५-०२-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) शासन पत्र दि.३१.०७.२०२० अन्वये याबाबत योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांना कळविण्यात आले आहे. तसेच याबाबत राज्यपाल कार्यालयाने देखील त्यांच्या दि.०४.०८.२०२० रोजीच्या पत्रान्वये पुढील आदेश होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवावी असे गोंडवाना विद्यापीठास कळविले आहे.

त्यानुसार विद्यापीठाने त्यांच्या दि.०६.०८.२०२० रोजीच्या परिपत्रकान्वये भरती प्रकिया पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात येत असल्याबातच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्य परिवहन महामंडळाने १३०० नवनियुक्त कर्मचाऱ्यांची
सेवा तात्पुरती खंडित केल्याबाबत**

(४९) १४३७७ (१६-०९-२०२०). श्रीमती मुक्ता टिळक (कसबापेठ), श्रीमती सीमा महेश हिरे (सीमाताई) (नाशिक पश्चिम) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य परिवहन महामंडळ यांच्याद्वारे सन २०१९ मध्ये सरळ सेवा भरती प्रकिया तसेच अनुकंपा तत्वावर चालक, वाहक, सहाय्यक लिपिक आणि टंकलेखक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे १३०० कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरती खंडित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माहे जुलै, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नियुक्तीनंतर सहा महिन्यांच्या आतच त्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला असल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सेवा खंडित केलेल्या कर्मचाऱ्यांबाबत कोणता धोरणात्मक निर्णय घेतला आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

अॅड. अनिल परब (२२-०२-२०२१) : (१), (२) व (३) कोरोना आजारामुळे शासनाने केलेल्या टाळेबंदीमुळे महामंडळाच्या प्रवासी वाहतूकीत मोठ्या प्रमाणात घट झालेली होती. त्यामुळे वाहतूकीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त चालक व वाहक उपलब्ध आहेत. सन-२०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदासाठी पात्र उमेदवारांपैकी १२४४ उमेदवारांनी सेवापूर्ण प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सदर रोजंदार गट क्र.१ मध्ये नेमणूक देण्यात आलेल्या उमेदवारांची सेवा कोरोना प्रादुर्भामुळे प्रवासी वाहतूक ठप्पा झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्याच्या तसेच भविष्यात चालनिय गरजांनुसार व चालविण्यात येणाऱ्या नियतांनुसार आवश्यकता असल्यास त्यांना सेवाजेष्ठतेनुसार पुन्हा सेवेत सामावून घेण्याबाबतच्या सूचना महामंडळ स्तरावरून दि.१७.०७.२०२० अन्वये विभागांना देण्यात आल्या होत्या.

तथापि, सर्व बाबींचा विचार करून सेवा खंडित केलेल्या उमेदवारांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याच्या सूचना दि.०३.०९.२०२० अन्वये प्रसारीत केलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुटुंबांना अंत्योदय रेशनकार्ड योजनेतर्गत अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा लाभ देण्याबाबत.

(५०) १४४३४ (१५-०९-२०२०). श्री.सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांना आर्थिक निकषानुसार अंत्योदय रेशनकार्ड योजनेतर्गत शिधापत्रिका लाभ देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असून जिल्ह्यात दिनांक ९ मे, २०२० पर्यंत ३०४० अंत्योदय व ४७,२७० प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना अद्याप शिधापत्रिका न मिळाल्याने या आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंपासून वंचित रहावे लागत असल्याचे बिगर शासकीय संस्था व संघटनांनी केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये माहे जुलै, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार अशा किती वंचित आदिवासी कुटुंबांना अंत्योदय रेशनकार्ड योजनेचा लाभ देण्यात आला तसेच उर्वरित आदिवासी कुटुंबांना लाभ देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. छगन भुजबळ (१२-०२-२०२१) : (१) व (२) राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत रास्तभाव दुकानातून पात्र लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे. सदरस्थितीत पालघर जिल्ह्यामध्ये नवीन शिधापत्रिका मिळण्याकरिता ९०५७ अर्ज प्राप्त झाले होते. सदर अर्जांच्या छाननी अंती ३०३ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित पात्र ८७५४ अर्जांपैकी अंत्योदय योजनेच्या २३७४ व प्राधान्य कुटुंब योजनेच्या ६३८० इतक्या शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. सदर वितरित करण्यात आलेल्या शिधापत्रिका या संगणकीकृत करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच या शिधापत्रिकेतील सदस्यांची नावे ही ज्या मूळ शिधापत्रिकेत आहेत त्या शिधापत्रिकेवर त्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे.

नवीन शिधापत्रिकाकरिता प्राप्त झालेल्या अर्जदारांना पात्रतेनुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी गटातील शिधापत्रिका देण्यात आलेल्या आहेत. तथापि, मूळ संगणकीकृत शिधापत्रिकेतून लाभार्थीची नावे कमी करून त्यांना स्वतंत्र संगणकीकृत शिधापत्रिका १२ अंकी क्रमांकासह देण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी पालघर कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याबाबतचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :

मुंबई.

राजेन्द्र भागवत

सचिव,

महाराष्ट्र विधानसभा.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.